

**Maher's work honoured in its twentieth year**  
with 'Nari Shakti Award' being presented to Sister Lucy Kurien by President of India



## Two Decades

(1997-2017)

of

## Social Commitment & Service

Dvidashakpoorti celebrations to be presided over by

**Hon. Shrimati Pratibhatai Patil, former President of India**  
on 5th February 2017

## A Word from the Sister



The Maher anniversary this year (2017) is a special event to celebrate. This is because the day would mark Maher's 20 years of social commitment and service. The two decades of Maher have been full of events-ups, downs, applause, criticism, snubs and awards. Maher was able to come through all those vicissitudes of its life. That was because of the fact that Maher's work was based on moral courage and truth. Maher staff has all along these two decades always nurtured an atmosphere of love for those who came to seek some help from them. At the same time among the staff, there has always been a milieu of cooperation and camaraderie. I will not say they had no differences on issues at hand. But they did not stretch the differences to the extent that harmed the image of Maher. At the end of the day, they were all Maherites who always amply loved their work and the goal their organisation stood for.

On the occasion of this dvidadashakpoorti (completion of 20 years), I express my gratitude to all those who have helped us in our pursuit of our goal. Without their helping hand, we wouldn't have been where we are now. But I am also thankful to those who have looked at us with a critical eye since they gave us an opportunity to learn and saved us from resting on laurels earned and being over complacent. While those who helped us enabled us to dream, those pointed out to pitfalls helped us keep our feet on the ground.

I am happy that it is just in the fitness of things that the 20th anniversary of an organisation established for the welfare of women should have been presided over by a woman who once adorned the highest constitutional position in our country and symbolised our beloved country. Smt. Pratibha Patil has been the only woman President that we have had in our country and I am happy that she agreed to be our Chief Guest on the occasion.

Smt. Patil would be releasing a book on Maher in Marathi for our Marathi readers. While I was born in Kerala and am proud of it, I have been in Maharashtra since I was 15 year old. I conceived of my life's mission here in Maharashtra, and Maher has traversed its path of last 20 years with the support and help of my friends and colleagues here. I am happy they would now have at hand an authentic account of Maher in their own language.

I am thankful to Dr Hemant Devasthali for penning this book for us. I express my thanks to the staff also for making the necessary information available to him.

I would wish to thank the Almighty on this momentous occasion in my personal life and the life of Maher.

With these words, I wish you all a Happy New Year and a Happy Maher Anniversary.

**Sister Lucy Kurien**  
**Founder-Director**



## NEELKAMAL HOME SHIFTED, RENAMED



Neelkamal Home which used to be located at the main Vatsalyadham building has now been shifted to its new place though within the same premises. It would now be called as Neelkamal Happy Boys' Home. The new Home was inaugurated on 8 August at the hands of Sister Lucy, Hirabegum Mulla and Maher well-wisher Ganesh Kute. The ceremony was also attended by the residents of the Avhalwadi vilage as also a few international Maher volunteers. In keeping with the Maher tradition, the house was blessed by priests belonging to different faiths-Hindu, Buddhist, Christian and Muslim. The home will accommodate around 25 boys.

## SNEHALAY CHIDREN'S HOME INAUGURATED



Snehalay Chidren's Home inaugurated.

Snehalay, a new children's home was inaugurated at Chanhoo, Jharkhand, on 18 October 2016, at the hands of Shri. Siddhanath Singh, General Manager, Coal India Pvt Ltd. It was attended among others by Smt. Yuon Odoni and Shri. Sanjay Singh. The programme featured a group dance by members of the Gomia Bachat Gat. Shri. Siddhartha Singh applauded the work Maher was doing in the area and assured to help the work when needed.

## MAHER REPRESENTED AT THE NATIONAL TRAINING WORKSHOP IN MARKETING

Senior Maher Social Worker Suprabha Alhat attended an intensive one-day training workshop on E-commerce and Digital Marketing held at New Delhi on 18 July 2016. The workshop organised by CASP and Accenture India focused on the marketing needs of NGOs producing various articles of consumption. The workshop participants were provided with valuable information by trainers from Rajasthan, Maharashtra

and New Delhi.

The seminar focused the marketing needs of NGOs and underlined the role of social media in this matter. It brought out the need for an effective interactive website to promote the demand for the articles as well as the cause of the NGO. The website can also be used for the purpose of fundraising.

## MAHER STAFF ATTENDS A STIMULATING 2-DAY RETREAT

Maher organised a 2-day retreat at its Vadhu office exclusively for its staff to refresh their thinking and look at themselves with a different perspective. The retreat which was organised on 6 and 7 December 2016 was attended by 80 Maher staff-members. It was addressed by Father Motiram Mathew who spoke of importance of a positive attitude in life and the way fear could be eliminated from one's mind. He underlined the need to ignore peoples' comments and move ahead in life with confidence on the strength of one's own independent judgments. He also spoke of concentration of mind and conducted a game to increase it.

Father Mathew was thanked and felicitated at the end of the retreat. The participants felt it to be a very stimulating exercise.

The retreat was attended by delegates from all Maher centres in different states.



Retreat participants pose for a photo.

## VIENNA INTERNATIONAL SCHOOL TEACHERS, STUDENTS VISIT MAHER

Mr. Kristaff and Mr. Heinricke, teachers at the famous Vienna International School visited Maher from 24 October to 2 November 2016 along with four of their students. During these ten days they visited various sections of Maher and acquainted themselves of the work Maher has been doing. The Vienna school is one of the prominent well-wishers of Maher and has undertaken various collaborative projects with Maher. The visitors were taken to various Maher projects including the Pardhi and Perne Phata colonies. They organised various games and activities at these centres which came to be a good learning experience for them.

## MAHER PLANS NEW HOMES AT BAKORI AND RATNAGIRI

On 5 December 2016, Foundation Stone was organised at Bakori for a planned home for boys there. The ceremony was conducted in the presence of Maher well-wisher and Director, Weikfield Foods, Shri. Ashwini Malhotra. He very kindly assured all necessary help for the house.

At Ratnagiri, bhumi-pujan took place for a proposed home for women. It was attended by local dignitaries.

## Regional News

### MAHARASHTRA

#### PUNE & SURROUNDINGS

##### Abhyasika opened at Parhadwadi

A Maher Abhyasika (study-room) was inaugurated on 17 September 2016 at Parhadwadi in Kendur. The activity organised under the project Vidyalaya aims at promoting study habits among the school going children and eventually reduce the the number of drop-outs from the school. One of the reasons for high rate of drop-outs is inability to do home-work at home owing to lack of space. Mr Babanrao Pahad who declared the abhyasika open urged parents to send their children to the abhyasika regularly and thus make most of the facility provided.

##### Maher children, women, village youth and others protest against the Kopardi incident.

The incident in which a 15 year old girl was gangraped in Kopardi on 13 July 2016 will go down in Maharashtra's social history as one of the most gruesome ones ever happened. Maher children and

women joined the protest rallies against the heinous crime held at both Shirur and Koregaon Bhima. It was addressed by Sister Lucy, local activists and representatives from the police department. The Shirur rally ended at the Shirur Tehsildar office. The Koregaon Bhima rally ended with a memorandum to the Shikrapur Police authorities.

##### Beauty parlour course certificates distributed

The participants of the beauty parlour course, conducted jointly by Maher and CASP, received their certificates at a ceremony held at Koregaon Bhima on 29 July 2016. Two of the participants, Ms Swapnali Takalkar and Ms. Asha Parwe received prizes as the best participants.

The course which was attended by 15 women focussed on the practical aspects of starting a beauty parlour. It also included other activities like a picnic and mehendi drawing. The participants were also shown the shops which supplied the material for beauty parlour business.



The Kopardi Incident protest received a good response.



Participants are all proud displaying their certificates.



### **Maheer organized various awareness activities with the support of Rotary Club Riverside Pune.**

Maheer organized over last six months a number of awareness programmes in various villages in Pune District with cooperation of Rotary Club. The program was coordinated by Mr. Ramesh Dhuthonde and Mr. Atul Shelke all the Maheer social workers. These can be summed up as follows.

#### **August 2016**

No.	Date	Place	Subject & number present (in brackets)
1	17	Kendur	Healthy and Safe pregnancy (100)
2	20	Shikrapur	Health and Hygiene ( 55)
3	23	Vadu	Immunization for children ( 40)
4	23	Apti	Family Planning ( 81)
5	25	Awalwadi	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health. ( 350)
6	25	Pabal	Importance of Education for Girls ( 70)
7	27	Kodhapuri	Sex Education for Youth ( 350)
8	27	Bakori	Health of newly born and Unborn babies ( 40)
9	28	Shirur	AIDS Awareness ( 85)

#### **September 2016**

1	12	Koregaon Bhima	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health.(60)
2	19	Kendur	Health and Hygiene ( 150)
3	20	Wagholi	Family Planning (200)
4	20	Shikrapur	Immunization for children( 100)
5	21	Pernefata	Healthy and Safe pregnancy ( 115)
6	22	Thakarwasti	AIDS Awareness ( 200)
7	24	Kharadi	Health of newly born and Unborn babies( 55)
8	27	Wajewadi	Importance of Education for Girls( 180)
9	30	Kendur	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health( 100)

#### **October 2016**

1	4	Karegaon	Family Planning( 73)
2	10	Karandi	Importance of Education for Girls(150)
3	12	Malwadi	Immunization for children(100)
4	12	Awalwadi	AIDS Awareness( 400)
5	13	Pimpale jagtap	Health and Hygiene(130)
6	15	Apti	Healthy and Safe pregnancy(65)
7	17	Pachavadi	Health of newly born and Unborn babies(200)
8	18	Sanswadi	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health(300)

#### **November 2016**

1	11	Chinchoshi	Healthy and Safe pregnancy( 150)
2	19	Vadgaon Sheri	Importance of Education for Girls(100)
3	22	Talegaon Dhabhade	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health(60)
4	23	Shikrapur	Sex Education for Youth(176)
5	25	Kendur	AIDS Awareness(200)
6	25	Awalwadi	Health of newly born and Unborn babies(55)
7	26	Apti	Health and Hygiene(95)

#### **December 2016**

1	7	Karandi	Sex Education for Youth(120)
2	8	Bakori	Healthy and Safe pregnancy(150)
3	15	Awalwadi	Health and Hygiene(350)
4	16	Shirur	Awareness about the falseness of superstition related to pregnancy and female health(90)
5	17	Pernefata	Family Planning(250)
6	21	Wajewadi	Immunization for children(60)
7	22	Pabal	AIDS Awareness(400)
8	28	Shikrapur	Health of newly born and Unborn babies(100)

## Teenage schoolgirls briefed about problems of adolescence



Suprabha Alhat engaging a class.

Around 200 girls of the Lonikand High School attended a 1-hour seminar on problems of adolescent girls during teenage. The participant girls who belonged to 8th to 10th standard were imparted valuable information on a number of topics which assumed importance in this connection. They were advised to take proper care of their body during these years and refrain from unguarded sexual attraction and imitation of Hindi movies. They should win the confidence of their parents and be able to defend themselves against the unscrupulous elements in our society. They should also guard themselves in a fit of depression and frustration against entertaining the thought of ending their life. The participants asked a number of questions at the end which made the seminar very lively and instructive.

The seminar, conducted under Project Pragati, was conducted by Maher social worker, Suprabha Alhat.

## Winter Sports Camp over with usual enthusiasm and cheering



As always Sports Camp pandal is packed to capacity.

The 8th Annual Winter Sports Camp was organised from 10 to 13 December 2016 with usual spirit of healthy competition and a lot of activity. It was attended by a number of sport lovers, including Shri. Vinayak Dravid, well-known Ranji Cricket player.

## Day I

After the guests were duly introduced, the participants were divided yellow, green, blue and red groups. The first day was marked by chess, badminton, 100 m. running and cricket. In the evening, there were elocution competitions. The Yellow Group was leading the first day.

## Day II

The second day consisted of funny games like walking on the bricks and balloon-bursting. But there were also tournaments for the grown-ups like volley ball, 100 m. running and kabaddi. For the staff, there was a light game called hidden chit. In the evening there was singing, and group and solo fancy dress competition. The Red Group was in the lead on the second day.

## Day III

The third day too had its share of light games which included collecting paper fish in plates and blind-dumb-deaf group trying to find things. In addition, there were needle-n-thread, chess, throw ball, disc throw and long jump. The afternoon featured football while in the evening, it was street play and fancy dress for the staff. A number of well-wishers had kindly agreed to be judges for various competitions. Maher is thankful to them all. The Red Group was leading on the third day too.

## Day IV

After some funny and light games in the morning and afternoon, the valedictory function took place in the evening with Shri Siddhi Satav (National Champion-Kick Boxing) as a Chief Guest.

The prizes were distributed at the hands of the Chief Guest. This year the Yellow Group was third in the race, the Blue was second and the Red bagged the first place. The prize for the Best Housemaster (Women) was bagged by Smt. Tejasvini Pawar while the prize for men went to Shri. Vijay Tanwar. The Yellow Group was given 10 marks for discipline. The Blue and Red scored respectively 15 and 25 marks. The Best Captain honour went to Shrivatsa Tamang and Kamal Gawde. Payal Rathod and Vijay Tamang were declared Best Sports Persons.

## In brief

### Cooking Competition, Vadhu (24 June 2016)

The participants in this competition were all those who had attended the Beauty Parlour Course jointly organised by Maher and CASP on the same day. The cooking competition participants had prepared a wide range of mouth watering dishes.

### Sarvadharmasamabhav Programme, Vadhu (21 August 2016)

The programme was attended by priests belonging to three religions- Christianity, Islam and Buddhism

### Felicitation of successful 10th & 12th standard candidates, Shikrapur (22 July 2016)

The programme featured an anti-superstition street play by Maher children. In her speech, Sister Lucy expressed her protest against the Kopardi gangrape and expressed her views on the place of women in social development. The programme was attended by the gram panchayat members.



### **Anti-superstition programme, Navjivan Vasati Griha, Thakarvasti (29 July 2016)**

The programme included an anti-superstition street play by Maher girls. Maherite Asha Dalvi spoke to the Thakarvasti residents on superstitions and their harmful effect on our life.

### **Inauguration of 'Amritvel' library, Anand Balsadan, Kendur (10 October 2016)**

The library was opened under project Dnyanganga at the hands of gram panchayat member Smt. Manisha Thite. In her speech, she appealed children to emulate Swami Vivekanand who was a voracious reader.

### **Festivals & Special Days**

#### **New Year Eve, Vadhu (31 December 2016)**

Maherites celebrated the New Year Eve with a prayer and a focus on Maher values. Sister Lucy entered into an informal dialogue with children who kept before them the new year resolution. On the occasion prizes were also distributed to the first three participants in Best Christmas Crib competition. The prizes were given away at the hands of Maher friend Bernie Hill. The winners were Vadhu, Avhalwadi and Pune.

#### **Senior Citizens Day (22 & 13 October 2016)**

It seems the month of October is dedicated to creating the public awareness for the welfare of the senior citizens and their problems. In India 1 October is observed as the Senior Citizens Day. On 22 October 2016, a get-together was organised at Apti to highlight the problems of elderly. The function was presided over by Shri, Uttamrao Bhondve, President of Samaj Prabodhan Kendra. A similar programme was also organised at Kendur where participants discussed the care of the elderly and the role of yoga in their health.

#### **World Mental Health Day, Vatsalyadham (10, 12 October 2016)**

On 10 October, observed as Mental Health Day the world over, Maher participated in programme organised by the Chaitanya Mental Health Care Centre, Pune. Some of the Mahermates in Vatsalyadham participated on this occasion in such performing items as group dance, group singing and street play. The Mahermates from Karunalaya bagged a prize for group singing.



Mahermates perform on the stage on the occasion.

Two days after on 12 October, the Mental Health Day was celebrated at Vatsalyadham. A comedy Marathi play was presented on the occasion by Madan Dhayre and group. The guests were all praise for the humanitarian work being done by the Vatsalyadham workers.

At Miraj the day was celebrated by organising various competitions for women.

#### **Sister Lucy's birthday, Vatsalyadham (10 November 2016)**

The celebration included group dance performances by groups of children from various Maher centres. Each group had prepared a special birthday card for the Sister. At Kendur and Shirur, libraries were started on the occasion.

#### **Ganeshotsav, Diwali, Christmas, Id, Sankrant, Buddha Purnima, Gurupurnima, Nag Panchami, Dahi Handi**

In keeping with Maher's interfaith principle, all Maher centres celebrated with same enthusiasm and gaiety, various festivals belonging to different religions, something only Maher children get to enjoy.

### **JHARKHAND**

#### **Bachat Gut training organised for Gomia workers (20 & 25 October 2016)**

his training was given to nine social workers at Gomiya village who were actively connected with formation of Bachat Guts there. The training was given by Mr Sandip Mhetre, Mr Vijay Tavar, Ms Suprabha Alhat and Ms Nira Minj. Mr Mhetre underlined the importance of updating the register from time to time. The group will not be able to get loan from a bank if the record is not up to date. Ms Suprabha explained how the gut members could get loan and start business on their own.



Bachat Gut workshop in progress.

## मनोगत

२०१७ मध्ये साजरा होणारा माहेरचा वर्धापनदिन एक खास दिवस आहे. या दिवशी माहेरच्या कार्याला दोन दशके पूर्ण होतील. या दोन दशकांमध्ये माहेर अनेक प्रसंगांतून गेलं आहे. त्यात टिका, अपमान, वादविवादांचे प्रसंग होते तसे स्तुती, आनंद व पुरस्कार यांचे पण होते. या सर्वांतून माहेर तावून सुलाखून बाहेर पडलं. माहेरच्या कार्यामागे असलेलं नैतिक अधिष्ठान व सत्य यांचं बळ हे याचं मुख्य कारण होतं. माहेरच्या कर्मचाऱ्यांचं या बाबतीत मोठं योगदान आहे. आपल्याकडे मदतीच्या अपेक्षेनं येणाऱ्या प्रत्येकाचं त्यांनी प्रेमाच्या भावनेनं स्वागत केलं आहे. पण याच बरोबर स्वतः कर्मचाऱ्यांमध्येही नेहमी स्नेह आणि मैत्रीचं वातावरण राहिलेलं आहे. त्यांच्यामध्ये मतभेद नव्हते असं नाही. पण संस्थेची प्रतिमा डागाळेल इथपर्यंत त्यांनी आपले मतभेद ताणले नाहीत. याचं कारण म्हणजे त्यांचं त्यांच्या कामावर व संस्थेच्या ध्येयावर मनापासून प्रेम होतं हेच होतं.

या द्विदशकपूर्तीच्या वेळी ज्या सर्वांनी आम्हाला आमच्या कार्यात मदत केली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत तेथे आम्ही त्यांच्या मदतीशिवाय पोचलो नसतो. पण आमच्यावर ज्यांनी टिका केली त्यांचेही मी आभार मानते. कारण आम्ही त्यांच्यापासून खूप शिकलो आहोत. त्यांनी आम्हाला मिळालेल्या मानसन्मानावर समाधानी राहू दिलं नाही. जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या मुळे आम्ही निरनिराळी स्वप्नं पाहात होतो तर ज्यांनी आमच्यावर टिका केली त्यांच्यामुळे आमचे पाय जमिनीवर राहिले.

जी संस्था स्त्रियांच्या कल्याणासाठी स्थापन झाली आहे त्या संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आपल्या देशाचे सर्वोच्चपद भूषविलेली एक महिला लाभावी हा मोठा सुंदर योगायोग आहे. माननीय प्रतिभा पाटील या आपल्या देशाला लाभलेल्या एकमेव महिला आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येण्याचं मान्य केलं याचा मला खरोखर मोठा आनंद होत आहे.

डॉ. हेमंत देवस्थळी यांनी मराठीतून लिहिलेल्या माहेरवरच्या एका पुस्तकाचं विमोचन श्रीमती पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात होईल. माझा जन्म केरळमध्ये झाला. त्याचा मला अभिमानही आहे. पण वयाच्या १५व्या वर्षापासून मी महाराष्ट्रात आहे. मला माझं जिवीतकार्य येथे सापडलं. येथील माझे स्नेही आणि माझे सहकारी गेली २० वर्षे माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच माहेर इथपर्यंत वाटचाल करू शकलं. आता या सर्वांना माहेरची माहिती या पुस्तकातून त्यांच्या मातृभाषेतून उपलब्ध होणार आहे.

माहेरसाठी हे पुस्तक लिहिल्याबद्दल मी डॉ. हेमंत देवस्थळी यांची अतिशय आभारी आहे. त्यांना माहेरच्या ज्या कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यांचेही मी आभार मानते. माझ्या स्वतःच्या तसंच माहेरच्या आयुष्यातील या अतिशय संस्मरणीय कार्यक्रमाच्या निमित्तानं मी परमेश्वराचेही आभार मानते.

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि माहेरच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!

सिस्टर लुसी कुरियन

संस्थापक-अध्यक्ष

## ‘वनिता वूमन ऑफ द इअर’ या पुरस्काराने सिस्टर लुसी सन्मानित

१५ जुलै २०१६ रोजी सिस्टर लुसी यांना ‘वनिता वूमन ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमेरिकेत राजदूत म्हणून राहिलेल्या श्रीमती निरुपमा राव यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. केरळमधील नामवंत मनोरमा प्रकाशन समूहाने हा पुरस्कार प्रायोजित केलेला असून एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महात्मा गांधींना उद्धृत करत श्रीमती राव यांनी मानवी आयुष्यातील करुणा व प्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले. आर्थिक विकासाच्या धडपडीत आपले आस्था आणि प्रेम या मानवी मनाला आनंदित करणाऱ्या भावनांकडे दुर्लक्ष होता कामा नये याकडे त्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. युवापीढीसाठी सिस्टर लुसी या उत्तम आदर्श आहेत असे सांगून त्यांनी आपला श्रीलंकेतील मळ्यावरील कामगारांचा अनुभव सांगितला. या अनुभवाने त्यांना एक वेगळी दृष्टी मिळाली असे त्या म्हणाल्या.

गेल्या सहा महिन्यांमध्ये माहेरच्या कामाची चांगली दखल घेतली जात असून त्याचा यथोचित गौरव होत आहे. त्यापैकी काही सन्मान पुढीलप्रमाणे:

■ **मदर टेरेसा पुरस्कार (१ सप्टेंबर २०१६):** हा पुरस्कार सिस्टर लुसींना त्यांचे सामाजिक कार्य आणि बांधिलकी यासाठी देण्यात आला. सेंट जोसेफ चर्चने हा पुरस्कार प्रायोजित केला असून १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.

■ **अभंग प्रतिष्ठान पुरस्कार (११ डिसेंबर २०१६):** देहूमधील अभंग प्रतिष्ठानने हा पुरस्कार जाहीर केला असून सिस्टर लुसींबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी तो त्यांना दिला गेला आहे. देहूमधील ग्रामस्थांचा माहेरच्या कामाशी चांगला परिचय आहे.

■ **मानव अधिकार पुरस्कार:** पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक या संस्थेचा हा पुरस्कार माहेर गरीबांच्या मानव अधिकारांना जो आतापर्यंत पाठिंबा देत आलेले आहे त्याबद्दल दिला गेला आहे. भारत सरकारच्या विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. दादासाहेब इदाते यांच्या हस्ते तो सिस्टर लुसी यांना देण्यात आला.

■ **सेंट मेरी हायस्कूल पुरस्कार (१७ नोव्हेंबर २०१६):** हा पुरस्कार सिस्टर लुसी यांना एर्नाकुलम या ठिकाणी देण्यात आला.

■ **समाज गौरव पुरस्कार:** हा पुरस्कार मानस सोशल फौन्डेशन, पुणे, या संस्थेतर्फे देण्यात आला.

■ **सामाजिक कार्याबद्दल सन्मान (२३ डिसेंबर २०१६):** युनायटेड ख्रिश्चन असोसिएशन, पुणे, या तर्फे हा पुरस्कार दिला गेला. पुरस्कार देतेवेळी संस्थेने माहेर करीत असलेल्या मानवी आणि सर्वधर्मसमभावाच्या कार्याचा कौतुकाने उल्लेख केला.

■ **उत्कृष्ट समाजसेवेबद्दल पुरस्कार (३० डिसेंबर २०१६):** बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. प्रकाशभाऊ पवार यांच्या हस्ते सिस्टर लुसी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

## नीलकमल गृहाचे स्थलांतर, नामकरण

वात्सल्यधाम इमारतीतील नीलकमल गृहाचे त्याच आवारातील नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्याचे नाव आता ‘नीलकमल हॅपी बॉईज होम’ असे राहील. या नवीन गृहाचे उद्घाटन सिस्टर लुसी, हिराताई व माहेर हितचिंतक गणेश कुटे यांच्या हस्ते ८ ऑगस्ट २०१६ रोजी झाले. आवळवाडीचे ग्रामस्थ आणि माहेरचे काही विदेशी स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मगुरूंनी यावेळेस या गृहाला आपले आशीर्वाद दिले. या गृहात २५ मुलगे राहतील.

## स्नेहालय गृहाचे उद्घाटन

स्नेहालय गृहाचे उद्घाटन चान्हो या झारखंड येथील गावात १८ ऑक्टोबर २०१६ रोजी झाले. कोल इंडियाचे जनरल मॅनेजर श्री. सिद्धार्थ सिंग हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. गोमीया बचत गटाच्या महिला सभासदांनी यावेळेस समूह नृत्याचा कार्यक्रम सादर केला. आपल्या उद्घाटनाच्या भाषणात सिद्धार्थ सिंग यांनी माहेरच्या कार्याचे कौतुक केले व त्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

## राष्ट्रीय विपणन प्रशिक्षण चर्चासत्रात माहेरचा सहभाग

१८ जुलै २०१६ रोजी दिल्ली येथे कास्प आणि अॅक्सेंचर इंडियातर्फे आयोजित झालेल्या राष्ट्रीय विपणन चर्चासत्रात माहेरच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुप्रभा आल्हाट यांनी भाग घेतला. खासगी स्वयंसेवी संस्थांनी आपण उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ कशी मिळवून द्यावी हा या चर्चासत्राचा मुख्य विषय होता. यासाठी राजस्थान, दिल्ली व महाराष्ट्रामधून खास प्रशिक्षक आले होते.

या वस्तूंच्या विपणनात सामाजिक माध्यमांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो असे प्रशिक्षकांनी मत मांडले. यासाठी व निधी जमविण्यासाठी प्रत्येक संस्थेने आपली वेबसाईट करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

## माहेर कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचे चिंतन शिबीर

माहेरने ६ व ७ डिसेंबर २०१६ या काळात स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचे एक चिंतन शिबीर आयोजित केले होते. फादर मोतीराम मॅथ्यू यांनी या शिबीरात बोलताना जीवनातील सकारात्मक दृष्टीकोनाचे महत्त्व समजावून सांगितले. मनातील भितीचे आपण कसे निर्दालन करू शकतो तेही त्यांनी यावेळेस सांगितले. आपल्या कृतीवर लोक काय बोलतील याचा फारसा विचार न करता आपण स्वतंत्र विचार करून आयुष्यात आत्मविश्वासाने पुढे जाणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी यावेळेस सांगितले. मनाची एकाग्रता महत्त्वाची असल्याचे सांगून फादर मॅथ्यू यांनी त्या संबंधित एक खेळही सहभागी उपस्थितांकडून करून घेतला.

माहेरच्या निरनिराळ्या शाखेचे प्रतिनिधी या शिबीरात सामील झाले होते.

## व्हिएन्ना इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थी यांची माहेरला भेट

व्हिएन्ना इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक श्री. क्रिस्टाफ व श्री. हाईनरिक व त्यांचे चार विद्यार्थी यांनी माहेरला २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१६ या काळात भेट देऊन माहेरच्या कार्याची अजून जवळून ओळख करून घेतली. व्हिएन्ना स्कूल ही युरोपमधील एक नामवंत शिक्षणसंस्था



असून माहेरने या शाळेसोबत अनेक संयुक्त उपक्रम घेतले आहेत. आलेल्या पाहुण्यांना माहेरचे पारधी आणि पेरणे फाटा या वस्त्यांमधील उपक्रमही दाखविण्यात आले. त्यांच्यासाठी काही खास खेळांचे आयोजन केले गेले होते. त्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या.

#### बाकोरी व रत्नागिरी येथे माहेरचा नवीन गृहांचा संकल्प

बाकोरी येथे मुलगांच्या घरासाठी वास्तू बांधण्याचे माहेरने ठरविले असून त्याचे भूमिपुजन ५ डिसेंबर २०१६ रोजी वेकफिल्डचे संचालक आणि माहेरचे हितचिंतक श्री. अश्विनी मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व मदत आपण पुरवू असे यावेळेस श्री. मल्होत्रा यांनी उपस्थितांना सांगितले.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महिलांसाठी सुरू करावयाच्या गृहाचे उत्पादन रत्नागिरीला झाले.

#### प्रादेशिक वृत्त

#### म हा रा ऋ

#### पुणे शहर आणि परिसर

#### पन्हाडवाडीत अभ्यासिकेचे उद्घाटन

१७ सप्टेंबर २०१६ रोजी केंद्रमधील पन्हाडवाडीत अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. हा उपक्रम विद्यालय या प्रकल्पाखाली घेतला गेला असून मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी व शाळेतील गळती कमी व्हावी हा त्याचा उद्देश आहे. शाळेतील गळतीचे एक प्रमुख कारण मुलांना घरी रोजच्या रोज घरी गृहपाठ करायला जागा नसते हे असते. ते कारण या अभ्यासिकेमुळे दूर होईल व मुले येथे रोज अभ्यासाला येतील ही अपेक्षा आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन करणाऱ्या श्री. बबनराव पन्हाड यांनी या वेळी आई-वडिलांना आपल्या मुलांना या अभ्यासिकेत नियमितपणे पाठविण्याचे आवाहन केले.

#### कोपर्डी घटनेचा माहेरची मुले, स्त्रिया व तरुण यांच्याकडून निषेध

१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीमध्ये एका १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार व खून झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात या बलात्काराची एक अतिशय घृणास्पद घटना अशी नोंद होईल यात शंका नाही. शिरूर व कोरेगाव-भिमा या गावांमध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चेनिघाले होते त्यात माहेरमधील मुले व स्त्रिया मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. सिस्टर लुसी. स्थानिक कार्यकर्ते व पोलीस विभागाचे प्रतिनिधी अशा सर्वांनी या मोर्चांमध्ये भाषणे केली. शिरूरमधील मोर्चाची अखेर शिरूर तहसिलदाराच्या कार्यालयापाशी तर कोरेगाव-भिमा मोर्चाची समाप्ती शिरूर पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून झाली.

#### ब्यूटी पार्लर कोर्सच्या प्रमाणपत्राचे वाटप

माहेर आणि कास्प या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ब्यूटी पार्लर कोर्सचे आयोजन केले गेले होते. त्यातील यशस्वी सहभागी व्यक्तींना २९ जुलै २०१६ रोजी प्रमाणपत्रे वाटण्यात आली. यातील दोन सहभागी -स्वप्नाली टाकळकर व आशा पारवे- यांना सर्वोत्कृष्ट सहभागी म्हणून पारितोषिक मिळाले.

व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या व्यावहारिक माहितीवर भर देणाऱ्या या कोर्ससाठी १५ महिलांनी नोंदणी केली होती. त्यात सहल, मेंदी काढणे याचाही समावेश होता. ज्या ठिकाणी ब्यूटी पार्लरच्या व्यवसायासाठी लागणारे सामान मिळते त्या दुकानांनाही सहभागींनी भेट दिली.

#### तरुणवयातील प्रश्नांबाबत मुलींसाठी चर्चासत्र

माहेरच्या कार्यकर्त्या सुप्रभा आल्हाट यांनी खास तरुण वयातील मुलींसाठी एक तासाचे चर्चासत्र आयोजित केले होते. त्याला लोणीकंद हायस्कूलमधील ८वी ते १०वी मधील जवळजवळ २०० मुली उपस्थित होत्या. या चर्चासत्रात सुप्रभा आल्हाट यांनी या वयात मुलींनी शरीराची कशी काळजी घ्यावी हे त्यांना समजून सांगितले. मुलींनी या वयात अवाजवी वैषयिक आकर्षण आणि हिंदी चित्रपटांचे अनुकरण यापासून दूर रहावे असाही सल्ला त्यांनी मुलींना यावेळेस दिला. मुलींनी आपल्या आईवडिलांचा विश्वास संपादन करावा आणि समाजातील बेजाबदार माणसांपासून दूर राहावे. एखाद्या निराशेच्या क्षणी जीवाचे बरेवाईट करण्याचा विचारही कधी मनात आणू नये.

चर्चासत्राच्या शेवटी मुलींच्या अनेक प्रश्नांना सुप्रभाताईंनी उत्तरे दिली.

#### माहेरचे हिवाळी क्रीडा शिबीर संपन्न

माहेरचे आठवे वार्षिक क्रीडा शिबीर १० ते १३ डिसेंबर २०१६ या काळात आयोजित केले होते. त्याला मुलांनी नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. शिबीराला अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. त्यात रणजी क्रिकेटपटू विनायक द्रवीड यांचाही समावेश होता.

#### दिवस पहिला

पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर सर्व खेळाडूंची चार गटांमध्ये-यलो, ग्रीन, ब्लू आणि रेड-

विभागणी करण्यात आली. पहिल्या दिवशी बुद्धीबळ, बॅडमिंटन, १०० मि. पळणे आणि क्रिकेट या खेळांचा समावेश होता. यलो ग्रुप पहिल्या दिवशी आघाडीवर होता.

#### दिवस दुसरा

दुसऱ्या दिवशी वीटांवरून चालणे, फुगे फोडणे यासारख्या गंमतीदार खेळांबरोबर व्हॉली बॉल, १०० मि. पळणे, कबड्डी यासारख्या मोठ्या मुलांच्या खेळांचाही समावेश होता. या दिवशी कर्मचाऱ्यांसाठीही खेळ होते. संध्याकाळी गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाल्या. दुसऱ्या दिवशी रेड ग्रुप आघाडीवर होता.

#### दिवस तिसरा

तिसऱ्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये बशीमध्ये कागदी मासे गोळा करणे आणि अंध-मूक-बहिरा गटाने वस्तू सापडवून दाखविणे या सारख्या मजेशीर खेळांचा समावेश होता. याशिवाय सुई-दोरा, बुद्धीबळ, चेंडूफेक, लांब उडी हे खेळ होतेच. दुपारी फुटबॉल तर संध्याकाळी पथनाट्य व फॅन्सी ड्रेस असे कार्यक्रम होते. माहेरचे अनेक हितचिंतक परीक्षक म्हणून आले होते. त्याबद्दल माहेर त्या सर्वांचे आभारी आहे. तिसऱ्या दिवशीही रेड ग्रुपच आघाडीवर होता.

#### दिवस चौथा

सकाळी व दुपारी मजेशीर खेळ झाल्यानंतर संध्याकाळी शिबीराचा निरोप समारंभ झाला. त्याला श्री. सिद्धी सातव मुख्य पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. या वर्षी यलो ग्रुप तिसरा, ब्लू ग्रुप दुसरा तर रेड ग्रुप पहिला आला. बेस्ट हाऊस मास्टर (महिला) बक्षीस तेजस्विनी पवार हिला मिळाले तर यातील पुरुषांचे बक्षीस विजय तंवर याला मिळाले. यलो ग्रुपला शिस्तीसाठी १० गुण मिळाले. ब्लू व रेड ग्रुपना अनुक्रमे १५ व २५ गुण मिळाले. श्रीवत्स तमंग व कमल गावडे यांना सर्वोत्कृष्ट कप्तानाचे बक्षीस मिळाले. पायल राठोड व विजय तमंग यांना सर्वोत्कृष्ट क्रीडापटु म्हणून घोषित करण्यात आले.

#### थोडक्यात

#### पाक स्पर्धा. वढू (२४ जून २०१६)

या स्पर्धेत ब्यूटी पार्लर कोर्समध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांना भाग घेण्याची परवानगी होती. स्पर्धकांनी तोंडाला पाणी आणणारे अनेकपदार्थ तयार केले होते.

सर्वधर्मसमभाव कार्यक्रम, वढू (२९ ऑगस्ट २०१६)

या कार्यक्रमाला ख्रिस्ती, मुस्लिम व बौद्ध या धर्मांचे धर्मगुरु उपस्थित होते.

#### १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, शिरूर (२२ जुलै २०१६)

या कार्यक्रमात माहेरच्या मुलांनी अंधश्रद्धाविरोधी एक पथनाट्य केले. आपल्या भाषणात सि. लुसी यांनी कोपर्डी येथील बलात्काराविरुद्ध आपले विचार व्यक्त केले. स्त्रियांचे समाजातील स्थान यावरही त्या बोलल्या. ग्राम पंचायतीचे सभासद यावेळी उपस्थित होते.

#### अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम, नवजीवन वसती गृह, ठाकरवस्ती (२९ जुलै २०१६)

या कार्यक्रमात अंधश्रद्धाविरोधी पथनाट्याचा समावेश होता. या प्रसंगी माहेरनिवासी आशा दळवीने ठाकरवस्तीतील नागरिकांशी अंधश्रद्धा व तिचे दुष्परिणाम या विषयावर संवाद साधला.

#### ‘अमृतवेल’ वाचनालयाचे उद्घाटन (१० ऑक्टोबर २०१६)

ज्ञानगंगा प्रकल्पाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनालयाचे उद्घाटन ग्राम पंचायतीच्या सदस्या श्रीमती मनिषा थिटे यांच्या हस्त झाले. आपल्या भाषणात त्यांनी मुलांना स्वामी विवेकानंदांचे वाचन दांडगे होते असे सांगून त्यांचे अनुकरण करावयास सांगितले.

#### सण आणि खास दिवस

#### नूतन वर्ष पूर्वसंध्या, वढू (३१ डिसेंबर)

माहेरवासींनी नवीन वर्षाची पूर्वसंध्या एकत्रपणे प्रार्थना म्हणून आणि माहेरच्या मूल्यांचे स्मरण करून साजरी केली. सिस्टर लुसींनी यावेळी जमलेल्या मुलांशी गप्पा मारत त्यांना त्यांचा नवीन वर्षाचा संकल्प मनोमन पाळण्याचे आवाहन केले. येथूच्या सर्वोत्कृष्ट पाळण्याला ठेवलेली पहिली तीन बक्षीसे यावेळी बर्मी हिल यांच्या हस्ते वाटण्यात आली. ही बक्षीसे अनुक्रमे वढू, आव्हळवाडी व पुणे केंद्रांनी जिंकली.

#### ज्येष्ठ नागरिक दिवस (२२ व १३ ऑक्टोबर २०१६)

ऑक्टोबर महिना हा जणू ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीच होता. भारतात १ ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळण्यात येतो. २२ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आपटी येथे माहेरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाज प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष श्री. उत्तमराव भोंडवे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अशाच प्रकारचा कार्यक्रम केंद्र येथेही आयोजित केला होता.

त्यात ज्येष्ठांची काळजी व योग यावर चर्चा झाली.

### जागतिक मानसिक आरोग्य दिन, वात्सल्यधाम (१०,१२ ऑक्टोबर २०१६)

१० ऑक्टोबर २०१६ या दिवशी पुण्याच्या चैतन्य क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वात्सल्यधाममधून काही प्रतिनिधी गेले होते. त्यांनी तेथे समूह नृत्य, समूह गायन व पथनाट्य करून कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. करुणालयातील मंडळींनी समूह गायनात बक्षीसही मिळविले.

यानंतर दोन दिवसांनी १२ ऑक्टोबर रोजी, मानसिक आरोग्य दिन वात्सल्यधाममध्येही साजरा करण्यात आला. श्री. मदन धायरे आणि मंडळींनी या प्रसंगी एक विनोदी नाटक सादर केले. वात्सल्यधाम करीत असलेल्या कामाचे आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केले.

मिरजलाही हा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळेस अनेक महिला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

### सिस्टर लुसीचा वाढदिवस, वात्सल्यधाम (१० सप्टेंबर २०१६)

माहेरच्या विविध केंद्रांमधील मुलांनी या प्रसंगी आपापली नृत्ये सादर केली. प्रत्येक गटाने सिस्टरसाठी एक खास शुभेच्छा पत्र तयार केले होते. या दिवशी केंद्र आणि शिरू येथे वाचनालये उघडण्यात आली.

गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस, ईद, संक्रांत, बुद्धपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, दहीहंडी माहेरला पायाभूत असलेल्या आंतरधर्मीय तत्वाला अनुसरून माहेरमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये निरनिराळ्या धर्मांचे सण साजरे करण्यात आले. असे आंतरधर्मीय सलोख्याचे वातावरण केवळ माहेरमधील मुलांनाच अनुभवायला मिळते.

### झार खंड

### गोमीयामधील कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले बचत गट प्रशिक्षण (२०, २५ ऑक्टोबर २०१६)

गोमीयातील ९ कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण दिले गेले. हे सर्व कार्यकर्ते बचत गटाच्या निर्मितीशी संबंधित होते. संदीप म्हेत्रे, विजय तंवर, सुप्रभा आल्हाट व निरा मिंज या कार्यकर्त्यांनी हे प्रशिक्षण दिले. दफतरामधील नोंद अद्ययावत असली पाहिजे अन्यथा बँक कर्ज देणार नाही याकडे म्हेत्रे यांनी लक्ष वेधले. सुप्रभा आल्हाट यांनी कर्जाच्या साहाय्याने सदस्याला एखादा व्यवसाय कसा सुरू करता येईल याची माहिती दिली.

### परिशिष्ट २

#### माहेर संचालित विविध प्रकल्प

क्रमांक	प्रकल्पाचे नाव व स्थापनावर्ष	प्रकल्पाचा उद्देश	लाभार्थीसंख्या (आतापर्यंतची)	लाभार्थीसंख्या (जानेवारी २०१७)
१	ममताधाम (१९९७)	बेघर, निराधार, समस्याग्रस्त महिलांना आश्रय देणे. त्यांना विविध कौशल्ये शिकवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून शक्य झाल्यास त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करणे.	३१००	११०
२	किशोरधाम (१९९७)	अनाथ, बेघर मुलांना आश्रय देणे. कुटुंबवत्सल वातावरणात त्यांना शिक्षण देणे. पोषक आहार, समुपदेशन, प्रेम याच्या साहाय्याने त्यांचे शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्व घडवणे.	२९८०	८६७
३	वासल्यधाम (१९९७)	निराधार, मनोरुग्ण महिलांना आश्रय देणे. त्यांच्यावर मानसोपचार करणे.	४९३	११८
४	सुखसंध्या (२००४)	निराधार, वंचित, ज्येष्ठ महिलांना आश्रय देणे. त्यांच्यावर औषधोपचार करणे.	२०८	७०
५	करुणालय (२०१३)	निराधार, वंचित, ज्येष्ठ पुरुषांना आश्रय देणे. त्यांच्यावर औषधोपचार करणे.	२००	५५
६	आशाई (२००१)	निराधार गरोदर महिला व कुमारी मातांना आश्रय देणे व त्यांचे बाळंतपण व मुलाचे संगोपन सुखरूप पार पाडणे.	४९०	०७
७	उषालय (१९९७)	ग्रामीण भागात बालकांसाठी बालवाडी उघडणे व तेथील आई-वडलांना आपल्या	४३२२	२२५

		मुलांना बालवाडीत पाठविण्यास उद्युक्त करणे. कालांतराने शासनाकडे या बालवाड्या हस्तांतरित करणे. (आतापर्यंत माहेरने ३० बालवाड्या शासनाकडे हस्तांतरित केल्या आहेत.)		
८	विद्यालय (१९९७)	ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयांचे ज्यादा मार्गदर्शन देण्यासाठी शिकवणी ठेवणे.	१६७०	३४५
९	प्रेमालय (२०००)	ग्रामीण भागातील मुलांसाठी पाळणाघर चालविणे.	४५०	२५
८	विद्यालय (१९९७)	ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयांचे ज्यादा मार्गदर्शन देण्यासाठी शिकवणी ठेवणे.	१६७०	३४५
९	प्रेमालय (२०००)	ग्रामीण भागातील मुलांसाठी पाळणाघर चालविणे.	४५०	२५
१०	एकता (१९९७)	गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेपुरता शिधा (रेशन) पुरविणे.	१८२	२५ कुटुंबे
११	आधार (१९९७)	ग्रामीण युवक व महिलांना रोजगार मिळवून देणे.	४५०पेक्षा अधिक	काम चालू आहे.
१२	ज्ञानगंगा (२००५)	ग्रामीण भागात वाचनालये सुरू करणे.	अंदाजे १४००० वाचक	८ वाचनालये कार्यरत
१३	कलासागर (२००३)	शाळा सोडलेल्या मुला-मुलींचे मुक्त विद्यालयात नाव नोंदवून त्यांना परत एकदा आपले शिक्षण सुरू करण्यास उद्युक्त करणे.	६५	५
१४	परिश्रम (१९९७)	गरजू महिलांना काही कौशल्ये शिकवून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविणे व त्यांना अर्थप्राप्ती करण्यासाठी सक्षम करणे.	साधारण १७०० पर्यंत	६० च्या वर
१५	प्रगती (१९९७)	ग्रामीण भागात अंधश्रद्धा, शिक्षण, व्यसनाधिनता, आरोग्य इ. विषयावर जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेणे.	७०००० वर	२४ पेक्षा अधिक गावे व १००पेक्षा अधिक वसत्या
१६	स्वावलंबन (१९९९)	महिला-पुरुषांचे छोटे बचत गट करून त्यांच्या आर्थिक गरजा पुरविण्यासाठी मदत करणे. लघुउद्योगाला मदत पुरवून गट सभासदांमधील उद्योजकतेला उत्तेजन देणे.	१०००० पेक्षा अधिक लोकांना लाभ	५४१ बचत गट कार्यरत
१७	तंत्रज्ञान (१९९७)	युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांना शहरामध्ये सोयी-सवलती उपलब्ध करून देणे.	१००पेक्षा अधिक	८० पेक्षा अधिक
१८	विद्याधन (१९९७)	माहेरमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करणे.	२५०पेक्षा अधिक	१२ मुलांसाठी कार्यरत
१९	कार्यमंडल (१९९७)	माहेरच्या सर्व प्रशासनाची जबाबदारी घेणे.	माहेरचे सर्व लाभार्थी	वडगावशेरी येथील कार्यालय
२०	लोकमंगल (१९९७)	गरजेप्रमाणे लोकांना निरनिराळ्या प्रकारची मदत करणे.	१७००० व्यक्ती	
२१	गंमतशाळा (२००८)	वीट कामगार, आदिवासी यांच्या मुलांना आई-वडील कामावर असताना शाळेची गोडी लावणे.	अंदाजे ४५०	६५
२२	स्वच्छता (१९९७)	शौचालय निर्मिती. गांडूळ खताचे उत्पादन	अनेक खेडी	अनेक खेडी
२३	आदिवासी कल्याण केंद्र (१९९७)	आदिवासी विकासाचे कार्यक्रम हाती घेणे	ठाकरवस्ती(केंद्र) पारधी वस्ती (शिरूर)	
२४	उन्नती (२०१२)	मनोरुग्ण महिलांना प्रशिक्षित करून स्वावलंबी करणे	११५	३५
२५	गोमिया महिला फुलवा संघटना, रांची, झारखंड (२००८)	बचत गटांमार्फत महिलांचे संघटन व जाणीव जागृतीचे कार्य	१०००च्या वर	१२६ बचत गट



## SISTER LUCY HONOURED WITH VANITHA 'WOMAN OF THE YEAR AWARD'



Sister Lucy receiving the 'Woman of the Year' award at the hands of Smt. Anupama Rao,

Sister Lucy was honoured on 15 July 2016 with the 'Woman of the Year' award at the hands of Ms Nirupama Rao, former Foreign Secretary of India and India's former Ambassador to the United States. The award instituted by the well-known Manorama Group of Publications, Kottayam, consists of a memento and a cash prize of Rs. 1lakh.

Quoting Mahatma Gandhi, Ms Rao underlined the importance of compassion and love in human life and warned further that in the rat race for economic development we should not ignore the care and concern for our fellow beings. She said Sister Lucy was a living idol for the young generation to follow. Speaking from her own experience as a diplomat in Sri Lanka, Ms Rao brought out to the audience how her contact with tea plantation labourers had expanded horizon of her own personal perspective.

Over the last six months, Maher's work has received wide publicity and besides the Vanitha Woman of the Year Award, Sr. Lucy has received other honours too. These have been:

- **Mother Theresa Award:** This award was presented to Sister Lucy for her social work, commitment and dedication at Kottayam on 1



Sister Lucy receiving 'Manas Social Foundation Award'

to Maher and had witnessed for themselves the progress in the woman and the children. This led the Abhang Pratishthan of Dehu to present the Pratishthan Award to Sr. Lucy on 11 Dec 2016.

- **Manav Adhikar Puraskar:** This award was given to Sr Lucy in honour of her unrelenting efforts to protect human rights of the homeless and the poor. The Award which has been instituted by the Savitribai Phule Smarak, Pune, was presented to Sr Lucy by Shri Dadasaheb Idatte, Chairperson of the Commission on Denotified and Nomadic Tribes, Government of India.

- **Award by the St Mary's High School:** The award was presented by the St Mary High School at Kandanad, Ernakulam, on 17 November 2016. It consisted of a memento and Rs. 1 lakh.

- **Samaj Gaurava Puraskar:** This award has been instituted by the Manas Social Foundation, Pune.

- **Award in honour of social service:** This award instituted by the United Christian Youth Association, Pune, was presented to Sr. Lucy on 23 December 2016. The Association applauded the humanitarian work being done by Maher in the spirit of sarvadharmasamabhav.

- **Felicitation in honour of distinguished social service:** This honour was bestowed upon Sr. Lucy by the Balaji Shikshan Prasarak Mandal, Shirur, on 30 December 2016, at the hands of Prakashbabu Pawar, Director of the organisation.



Sister Lucy being presented with 'Mother Teresa Award'

September 2016 on behalf of St Joseph Church, Kottayam, Kerala. The Award consists of Rs 1lakh and a memento.

- **Abhang Pratishthan Award:** Dehu residents have been long aware of the work being done by Maher. They themselves had admitted a mentally disturbed woman and three homeless children

## CONGRATS AND BEST WISHES!



Gaus Sayyad and Mangesh Pol, two of Maher's best students, were recently in US where they participated in a Peace Conference at Seattle. The conference was organised by Interfaith Community Sanctuary and was attended by the youth world over. Our congrats to them both on this distinguished achievement and best wishes for their future career.

*Gaus Sayyad and Mangesh Pol with Chaya Pamula, Maher Trustee and Linda Wellbrock, leading woman entrepreneur.*

## Would you like to help?

Sr. No.	Particulars	No. Of items	Appx. Cost Rupees	In Euros € @ 71 Approx.	In US \$ @ 65 Approx.	In GBP £ @ Rs.82/-
1	Ceiling Fan	16	24000	338	369	293
2	Iron Box	15	15000	211	231	183
3	Inverter	2	60000	845	923	732
4	Solar System for Heating Water	2	400000	5634	6154	4878
5	T. V	1	10000	141	154	122
6	Tape Recorder with C D Player	5	30000	423	462	366
7	Godrej Cupboard	2	25000	352	385	305
8	Filing Cupboard	4	120000	1690	1846	1463
9	Xerox Machine	1	60000	845	923	732
10	Plastic Chairs	300	140000	1972	2154	1707
11	Office Table	4	20000	282	308	244
12	Computer & Printer	3	90000	1268	1385	1098
13	Office Chairs	6	30000	423	462	366
14	Plastic Mats	10	20000	282	308	244
15	Play Park for Childred (Apti) (Toys, See-saw, Round Lader, Swing, Merry Go Round)		500000	7042	7692	6098
16	Sound System, Mike	1	75000	1056	1154	915
17	Two Wheeler	2	120000	1690	1846	1463

### Bank Details - For People Abroad:

Maher, S.B. Account No: 0261101061493.  
Swift Code - FD Pune CNRBINBBID  
IBAN NO. DE41500700100953458710  
Canara Bank, Deep Heights, Nagar Road,  
Ramwadi, Pune 411014,  
Maharashtra, India.

### For People in India:

Maher, S.B. Account No: 034104000033202  
IDBI Bank Ltd, Nagar Road,  
Yerwada, Pune 411006,  
Maharashtra, India.

**IFSC : IBKL0000034**

**PAN NO.: AABTM1421G**

### Contact Details:

Maher, Sr. No. 1295, Vadu Budruk,  
Bhima Koregaon, Tal-Shirur,  
Pune-412216, Maharashtra, India.  
Tel: 02137287517, Mob: 9011086131

### National Admin Office:

Tel.: 020 27033421 Mob.: 9011086134.  
Email: maherpune@gmail.com or  
maher@maherashram.org  
Website: www.maherashram.org

Written and edited by Dr. Hemant Devasthali, Hon. Advisor, Maher